



May 24, 2022

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

**NSE Symbol: - DISHTV** 

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532839

<u>Subject: Newspaper Advertisement regarding Notice informing conduct of Extra-Ordinary General Meeting through VC/OAVM</u>

Dear Sir/Madam,

This is to inform you that the Company, in terms of the requirement of applicable guidelines/ circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA circulars"), has given a Public Notice by way of an advertisement *inter alia* specifying that the Extra Ordinary General Meeting will be held through VC or OAVM facility and the manner in which persons who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company.

The Company had duly published the aforesaid advertisement in two newspapers viz. "Business Standard" with Nation-wide circulation (All Editions) and "Navshakti" (Mumbai Edition) on May 24, 2022.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Dish TV India Limited

Ranjit Singh

Company Secretary and Compliance Officer

Membership No. A15442

Encl.: As above

# रांजाब नैश्नान बैंक 📞 punjabnational bank

Circle SASTRA Centre: East Delhi, Pocket E, Mayur Vihar Phase 2, Delhi 110091 Possession Notice (For Immovable Property/Movable Property)

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement (Security) Interest Act, 2002 and in exercise of power conferred under Section 13(4) and 13(12) read with Rules 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 the Authorized Officer issued a Demand Notice on the dates noted below in table herein after, calling upon them to repay the amount within the 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rules 8 & 9 of the said rules.

The borrowers & Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the

property	property will be subject to the charge of Punjab National Bank for the amounts and interest thereon.									
Si. No	Name of	Details of the property	Amount Dues &	Date of Demand						
	Borrower/Guarant		Outstanding in Notice	Notice/Date of						
	or		13(4)	Possession						
1.	Mr. Amir Chand	All that part and parcel of the property, bearing flat no 819, EWS	Rs 12,43,506.27	18.09.2021/						
	Yadav and Mrs.	(Ground floor), without roof rights, Indirapuram, Ghaziabad UP	+further interest+ costs	19.05.2022						
	Ram Kumari Devi	201014 in the name of Mr. Amir Chand Yadav S/o Sh Jagdev	+expenses, less if paid							
		Yadav 1/2 and Smt. Ram Kumari Devi W/o Amir Chand Yadav 1/2	any, thereon.							

Date: 21.05.2022 Place: New Delhi ( Authorized officer)

AND THE DRAFT LETTER OF OFFER WITH RESPECT TO OPEN OFFER TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF M/S. VISCO TRADE ASSOCIATES LIMITED ["TARGET COMPANY"] Registered Office: 1, British Indian Street, Old Building, 1st Floor, Room No. 109, Kolkata- 700 069, CIN: L57339WB1983PLC035628, Tel. No.: 033 40076175, Email Id: tradevisco@gmail.com, Website: www.viscotradeassociates.in

This Corrigendum (the "Corrigendum") to the Public Announcement ("PA") dated January 27, 2022, Detailed Public Statemen "DPS") dated February 03, 2022 published in Business Standard (English daily, all editions), Business Standard (Hindi daily, a editions), Mumbai Lakshadweep (Marathi daily) and Sukhabar (Bengali daily) on February 03, 2022 and Draft Letter of Offe ("DLOF") dated February 10, 2022 is being issued by M/s. VC Corporate Advisors Private Limited ("Manager to the Offer") or and on behalf of M/s. Golden Goenka Credit Private Limited and Mr. Rajeev Goenka (hereinafter collectively referred to as th "Acquirers") pursuant to and in compliance with Regulations 18(4) and 18(5) of the Securities and Exchange Board of Indi (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ["SEBI (SAST) Regulations"

The shareholders of Visco Trade Associates Limited are requested to note the developments/amendments with respect to and i connection with the Open Offer are as under

- Upward Revision of the Offer Price: The Office Price being Rs. 26/- (Rupees Twenty-Six Only) per equity share has been ised to Rs. 37.50 (Rupees Thirty Seven and Fifty Paise Only). This upward revision of the Open Offer Price is in pursuant with Regulations 18(4) and 18(5) of the SEBI (SAST) Regulations. However, if there is any further upward revision in the Open Offer Price, such revision will be done only up to the period prior to 1 working day before the commencement of the tendering period of this Offer in accordance with the Regulations 18(4) and 18(5) and all other applicable provisions of SEB (SAST) Regulations.
- Fund Requirements: Consequent to the upward revision of the Open Offer Price as mentioned above, the total fund requirement for the Offer (assuming full acceptance) is Rs. 6,71,43,150/- (Rupees Six Crores Seventy-One Lakhs Forty-Three Thousand One Hundred and Fifty Only) ("Revised Maximum Consideration") for acquisition of 1790484 equity shares a the revised Open Offer Price as indicated above
- Revision of Escrow Account: In accordance with the Regulation 17(2) and 18(5)(a) of the SEBI (SAST) Regulations, the Acquirers have enhanced the value of the Escrow Account and have made a further cash deposit of Rs. 51.48.000/- (Rupees Fifty-One Lakhs Forty-Eight Thousand Only), aggregating to total deposit of Rs. 1,67,86,200/- (Rupees One Crore Sixty-Seven Lakhs Eighty-Six Thousand Two Hundred Only) in the Escrow Account, being more than 25% of the total consideration payable to the shareholders under the Offer (assuming full acceptance by the shareholders) to realize the value of the Escrow Account in terms of the Regulation 21(1) of the SEBI (SAST) Regulations.
- v. RBI Observation: RBI vide its letter dated March 30, 2022 has granted its prior approval for the proposed change in the shareholding of the Target Company subject to adherence to all conditions mentioned therein to The Target Company in terms of Notification No. DNBR (PD) CC. No. 065/03.10.001/2015-2016 dated 09.07.2015.
- SEBI Observation: On behalf of the Acquirers; the Manager to the Offer has received SEBI's observations vide its letter dated May 19, 2022 ("Observation Letter") in terms of proviso to Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations as

This Corrigendum is to be read in continuation of and inconjunction with the PA, DPS and DLOF (as the case may be). Capitalize erms used but not defined in this Corrigendum shall have the same meaning assigned to such terms in the PA, DPS and DLOF (as the case may be), unless otherwise specified. A copy of this Corrigendum will be sent to BSE Limited ("BSE"), The Calcutt Stock Exchange Limited ("CSE"), Securities and Exchange Board of India ("SEBI") and the Target Company in accordance with the SEBI (SAST) Regulations, and is being issued in all the newspapers specified above in which the DPS was published. Excep as detailed in this Corrigendum, all other terms and contents of the DPS and the DLOF (as the case may be) remain unchanged The Acquirers accept full responsibility for the information contained in this Corrigendum to PA, DPS and DLOF (as the case ma be) also for the fulfillment of the obligations of the Acquirers laid down in the SEBI (SAST) Regulations, as amended from to tim o time. A copy of this Corrigendum to PA, DPS and DLOF will be available on SEBI's website at www.sebi.gov.in and on the webs of BSE at www.bseindia.com

SSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRERS: Maheshwari Datamatics Private Limited



Website: www.vccorporate.com

On behalf of Acquirers:

For Golden Goenka Credit Private Limited Sd/-Girdhari Lal Goenka

Sd/-Rajveev Goenka

DIN: 00613725 Place: Kolkata Date: 23.05.2022



## PFIZER LIMITED

The Capital, 1802/1901, Plot No.C-70, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 Tel: +91 22 6693 2000 Fax: +91 22 2654 0274 Email ID: contactus.india@pfizer.com Website: www.pfizerindia.com

#### Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31 March, 2022

(₹ in crore except earnings per share)

CIN: U20221WB1982PTC034886

SEBLBEGN No : INB0000000353

Validity of Registration: Permanent

(Contact Person: Mr. Ravi Bahl)

Email ld: mdpldc@yahoo.com

Kolkata - 700 001

Website: www.mdpl.in

23, R. N. Mukherjee Road, 5th Floor,

Tel. No.: 033 2248 2248; Fax No.: 033 2248 4787

	Particulars	Quarter ended 31 March 2022	Year to date figures for current year ended 31 March 2022	Corresponding 3 months ended 31 March 2021
		Audited	Audited	Audited
1	Total Income	566.78	2,673.64	571.96
2	Net Profit for the quarter/year (before Tax,	145.11	772.89	132.09
	Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit for the quarter/year before tax	145.11	772.89	132.09
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit for the quarter/year after tax (after	125.79	612.56	100.55
	Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the	132.51	619.73	106.18
	quarter/year [Comprising Profit for the			
	period (after tax) and Other Comprehensive			
	Income (after tax)]			
6	Equity Share Capital	45.75	45.75	45.75
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	2,818.66	-
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year			
8	Earnings per share (of ₹10/- each)			
	(not annualised)*			
	Basic:	27.50*	133.89	21.98*
	Diluted:	27.50*	133.89	21.98*

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website at www.pfizerindia.com

> For Pfizer Limited S. Sridhar

#### DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the mount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above to the bound in the despect better and the borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under.

Name of the Borrower(s)/		Description of secured asset (immovable property
Guarantor(s)	Amount	all that piece and parcel of the property
Mrs. Kulvinder		being: Property No-L-17, MUNICIPAL
Kaur, Mr. Ravindra	Rs.1,09,31,466/- (Rupees	No.1582/5, Built Up Third Floor With Roo
Singh Deol	One Crore Nine Lakh Thirty	Rights, Area Admeasuring 212.15 Sq.Yards,
( Prospect No	One Thousand Four Hundred	Plot No 17, Naveen Shahdara Block-L, Illaqua
0224567		Chahdara Dalhi 440000 Dalhi India

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may pr ceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For orther details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL House, Indi Infoline Housing Finance Ltd, Plot No. 30/30E, Upper Ground Floor, Main Shiva Marg, Najafgarh Road, Beside Jaguar Showroom, Moti Nagar, New Delhi/ o Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana. Place: Delhi, Date: 24-05-2022 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd.

> **2** dishti

#### **DISH TV INDIA LIMITED**

Corp. Office: FC - 19. Sector 16 A. Noida - 201301, U.P. Regd. Office: Office No. 3/B, 3rd Floor, Goldline Business Centre, Link Road, Malad West, Mumbai 400044 Maharashtra E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, Website: www.dishd2h.com Tel: 0120-5047000, Fax: 0120-4357078

#### PUBLIC NOTICE OF CONVENING EXTRA ORDINARY GENERAL MEETING THROUGH VC / OAVM

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EGM') of the members of Dish TV Indi Limited will be held on Friday, June 24, 2022 at 11:30 AM (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ['DAVM'] facility being provided by National Securities Denository Limited["NSDL"]. compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunde and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with applicable quidelines/ circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses set out in the Notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning th quorum under Section 103 of the Act.

In accordance with the relevant circulars, electronic copies of the EGM Notice along with the Explanator statement will be sent in due course, only by email to all those members, whose email addresses are registered with the Company or the Depository's Participant(s). The EGM Notice along with the Explanatory statement wi also be available on the Company's website at www.dishd2h.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respect on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and also at th website of Company's RTA at https://linkintime.co.in.

To enable participation in the remote e-voting process by those shareholders to whom the Notice of the EGM could not be dispatched, the Company has made proper arrangements with Registrar and Transfer Agents of the Company for registration of e-mail addresses in terms of relevant circulars. The process for registration of e-mail addresses is as under:-

(i) For Temporary Registration: Pursuant to relevant circulars the shareholders including physical shareholders who have not registered their email address and in consequence the notice could and Transfer Agents viz. Link Intime India Private Limited by clicking the link https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html and follow the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the shareholder would get the soft copy of the Notice of EGM along with the Explanatory statement and procedure for e-voting along with User ID and passwor to enable e-voting for the EGM from NSDL. In case of queries relating to the registration of E-mail addresses, shareholders, may write to rnt.helpdesk@linkintime.co.in and for e-voting related queries you may write to NSDL at evoting@nsdl.co.in.

(ii) For Permanent Registration for Demat Shareholders: It is clarified that for permanen registration of e-mail addresses, the Members are requested to register their email address, in respect o demat holdings with the respective Depository Participant by following the procedures prescribed by th Depository Participant.

### lanner of casting vote(s) through e-voting:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the EGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the EGM ("e-voting") to those members who could not cast their vote(s) by remot e-voting. The detailed procedure for e-voting before the EGM ("remote e-voting"), as well as during the EGM ("e-voting") and participation in the EGM through VC/OAVM, has been provided in the notes to the Notice of the EGM which will be sent in due course.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particula instructions for joining the EGM and manner of casting votes through e-voting.

For Dish TV India Limited

Raniit Singh Company Secretary & Compliance Office Date: May 23, 2022 Membership No.: A15442



## PIDILITE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. • Tel: 91 22 2835 7000 Fax: 91 22 2821 6007 • Email: investor.relations@pidilite.co.in ebsite: www.pidilite.com • CIN: L24100MH1969PLC014336

## NOTICE

#### Transfer of Equity Shares of the Company to Investor **Education and Protection Fund (IEPF) Authority**

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting. Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company (in respect of which the dividend declared during the financial year 2014-15 has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more) are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority.

The Company has sent individual notices to the registered addresses of the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of such shareholders on its website www.pidilite.com. The concerned shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority.

Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2014-15 and onwards before the same is transferred to the IEPF.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account.

In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by 30th July, 2022, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

The shareholders may note that once the shares, including all benefits accruing on such shares, if any, are transferred to IEPF Authority, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any queries in respect of the above matter, shareholders may contact M/s TSR Consultants Pvt. Ltd. (Formerly known as TSR Darashaw Consultants Pvt. Ltd.), the Registrar & Transfer Agents of the Company at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai- 400083; E-mail: csg-unit@tcplindia.co.in Website: https://www.tcplindia.co.in or contact the Company at investor.relations@pidilite.co.in.

For PIDILITE INDUSTRIES LIMITED

HIMACHAL PRADESH PUBLIC WORKS DEPARTMENT

INVITATION FOR BIDS (IFB)

he Executive Engineer HPPWD Ghumarwin Distt Bilaspur H.P on behalf of Governor of H.P invites the online bids on item rate bids, in electron endering system, of from the eligible class of contractor registered with HPPWD for the works as detailed in table. Starting date for Earnest Money Deadline for Time Estimated downloading Bid submission of Bid 7/6/2022

Balance work of Four No. rooms and One No. examination hall at GSSS Amarpur Distt. Bilaspur HP (SH:-Distempering, flooring, painting and wood work etc.) Rs.1278223/-28/05/2022 Rs.26600/-Three he bidder are advised to note other detail of tenders from the department website. www.hptenders.gov.in

Executive Engine Ghumarwin Division, HPPWD Ghumarwir

### Aadhar Housing Finance Ltd.

Corporate Office: Unit No. 802, Natraj Rustomjee, Western Express Highway and M.V. Road, Andheri (East), Mumbai – 400069.



Aadhar Housing Finance Limited

Bareilly Branch: Ground Floor, Akash Floors, 320-Civil Lines, City Station Road, Bareilly-243001,(UP)

### APPENDIX IV **POSSESSION NOTICE** (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Aadhar Housing Finance Limited (AHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of AHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

••••	isantas mentensa iterati anas manasas areasan						
Sr. To.	Name of the Borrower(s)/ Co Borrower(s)(Name of the Branch)		Demand Notice Date & Amount	Date of Possession			
	(App No. 00054546/ Bareilly Branch) Suman Wife of Kishan Lal (Borrower), Kishan Lal (Co-Borrower)	All that part & parcel of property bearing, House No.197 (199 New), Mohalla Jatavpura Behind Balmiki Temple, Bareilly, Bareilly, U.P243001 <b>Boundaries:</b> East: House No.197 Ram Dayal & Ram Bharosey Lal, West: Rasta Sarkari & Ft. Wide, North: House of Mahesh Kumar & Roshan Lal, South: House of Hari Singh Other	15-11-2021	19-05-2022			
Pla	ce : Bareilly	thorised Offic	cer				

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties

Sale of Immovable property mortgaged to **IIFL Home Finance Limited** (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) **(IIFL-HFL** Corporate Office at Plot No.98, Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon-122015 (Haryana) and **Branch Office at: Plot No.30/30E, Upper Groun**c Floor, Main Shivaji Marg, Najafgarh Road, Beside Jaguar Showroom, Moti Nagar, New Delhi, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter "Act"), Whereas the Auhorized Officer ("Act") of IIFL-HFL had taken the possession of the following property/lies pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/ prospec ios. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will b done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.com.

l	Co-Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Immovable property/ Secured Asset	Date of Physical Possession	Reserve Price	Inspection of property
	1.Mr. Surjeet Singh	27-July-2021 Rs.7,81,594/-	All that part and parcel of the property bearing	Total Outstanding	Rs.1,37,70,500/- (Rupees One Crore Thirty	27-Jun-2022 1100 hrs -1400 hrs
	2.Mrs.Radha Singh		Property Bearing No.10- A, Area admeasuring 225 Sq.yards, Khasra No.748, Village-Mandavali.	as on Date 16-May-2022 Rs.9,44,584/-	Seven Lakh Seventy Thousand Five Hundred Only) Earnest Money Deposit	EMD Last Date 29-Jun-2022 till 5 pm.
	(Prospect No. 831662)	,,	- " ^	Forty Four Thousand Five Hundred Eighty Four Only)	(EMD) Rs.13,77,050/- (Rupees Thirteen Lakh Seventy Seven Thousand Fifty Only)	Date/ Time of E-Auction <b>01-Jul-2022</b> 1100 hrs-1300 hrs.
Mode of Payment: All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or the						

RTGS/NET The accounts details are as follows: a) Name of the Caccount: IFLH Home Finance Ltd., b) Name of the Bank: Standard Charte Bank Ltd., c) Account No: 53105066294, d) IFSC Code: SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com

- Terms and Condition For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com
  well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit/ send their "Tender FORM"
  along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
   The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the
- last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

  The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment
- shall be in the prescribed mode of payment.
- shall be in the prescribed mode of payment.

  The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

  Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.ifft.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their lists for taking part in the e-auction sale proceedings.

  For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: support@bankeauctions.com, Support Helpline Numbers @ 7291981124/ 25/ 26 and any property related query Mr. Sanjay Kumar @ 9643304680 Email: kumarsanjay@itfl.com

  Notice is berapy viven to above said herewers to collect the household articles, which were living in the secured asset at the time of taking.
- 9643304680 Email: kumarsanjay@iff.com
  7. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

  8. Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law 9. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

  10. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/ auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/ Auction, the decision of AO of IIFL-IFL will be final.

STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date o Fender/ Auction, failing which the property will be auctioned/ sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

Sd- Authorised Officer, IIFL Home Finance Limited. Place: Delhi, Date: 20-May-2022



Date: 24.05.2022

UNION TERRITORY OF JAMMU AND KASHMIR, OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER JAL SHAKTI (PHE) DIVISION SOPORE



e-NIT No. 09/JJM/JSDS OF 05/2022, Dated:-20-05-2022 For and on behalf of Lt. Governor of UT of J&K, Executive Engineer Jal Shakti (PHE) Division Sopore, invites e-tenders from reputed

and resourceful Bidders / Firms / Companies/ relevant classes registered in JKPWD/CPWD/Railways or any other state Government for below mentioned works at various Water Supply schemes of PHE Division Sopore of Kashmir Province of UT of J&K, under Ja The bidding process shall be completed online on www.jktenders.gov.in in two covers viz. Cover 1st consisting of General Terms

and Conditions and Technical Specifications and Cover 2nd consisting of Financial Bid on over all percentage rate basis, in the prescribed BOQ. Estimated Tander foo Earnest manay Bid Time of Completio

S.	Particular of the work	Estimated	Tender fee	Earnest money	Bid	Time of Completion
No		Cost (Lacs)	(in Rs)	Deposit	Validity	Of work(days)
1	2	3	4	5	6	7
1.	Retrofitting of WSS Nesbal (Part-I) by way of providing and laying of New GI Distribution system , Staff quarter, Saddle Blocks, Stabilization of existing pipelines, Sluice chamber (under JJM)	132.36	500	02% of Adv. Cost	90 Days	60 Days
2	Retrofitting of WSS Nesbal (Part-II) by way of construction of clear water sump, retaining / breast wall, catch water drain, Chowkidar Quarter, Renovation / Reconstruction of Damaged CGI roofing of Service Reservoir (under JJM)	108.22	500	02% of Adv. Cost	90 Days	60 Days
	of existing filtration plant Zone I&II, approach road Zone I&II, Renovation to existing joint intake cum pump house, Land development and Troughs (under JJM)	63.43	500	02% of Adv. Cost	90 Days	60 Days
4	Retrofitting of WSS Asham Zoonipora by way of providing & laying of new G.I distribution system, Balance work of chain link fencing, CGI roofing operators room, hand riling for pre-settling Tank, approach road	79.34	500	02% of Adv. Cost	90 Days	60 Days

Position of funds: Approved Under Jal Jeevan Mission (JJM)

The tender inviting authority is Executive Engineer, Jal Shakti (PHE) Division SOPORE The awarding authority is District Jal Jeevan Mission (DJJM).

Publish Date 20-05-2022 Document Download start Date 20-05-2022 Clarification start date 20-05-2022 Clarification end date 25-05-2022 Bid submission start date 20-05-2022 Bid submission end date Date of Bid opening 10-06-2022

- Bid documents can be accessed and downloaded from the website www.jktenders.gov.in
- 2 The whole bidding process shall be completed online on tender portal www.jktenders.gov.in. The intending bidders can downloa the bid document from the tender portal and can submit their bids by uploading them on the tender portal
- The valid bids received shall be opened online in the office of the Executive Engineer PHE Division Sopore. Bids must be accompanied by bid security and cost of Tender Document as specified in column 4 & 5 of the table.
- a. The cost of tender documents should be in form of DD/TR/e challan in favour of Executive Engineer PHE Division Sopore. The hard copies of cost of tender document in shape of TR/e-challan, Earnest money in shape of CDR/FDR/BG and other relevan
- documents shall be obtained from the bidder who is declared as L1 after opening of financial cover. The bid shall remain valid for a period of 90 days from the last date of submission of bids. If any bidder with draws his bid before the said period or makes any modifications in the terms and conditions of the bid, the same shall be considered to be in
- violation of bid security declaration and shall be dealt with accordingly and the bid shall be declared non-responsive.
- 6 Other details can be seen in the bidding documents from the website www.jktenders.gov.in Queries by email if any should be made at phesopore@gmail.com
- No.JSDS/JJM/1213-23 Dated: 20-05-2022

Executive Enginee Jal Shakti (PHE) Division Sopore

Sd/=

DIPK 2418

May 20, 2022

**Managing Director** 

Date : 23<sup>rd</sup> May, 2022 Place: Mumbal

**Company Secretary** 

Sd/-Manisha Shetty



दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ५२४, लक्ष्मी नारायण को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सो.लि एम. जी. रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०२.दूर.क्र. २५३०५९८९/९०

#### कब्जा सूचना

[स्थावर मिळकतीकरिता] (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) (रुल्स, २००२) च्या नियम ८(१) सहवाचता जोडपत्र IV नुसार

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, दी सिटी युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (३ सन २००२) आणि कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. १२.०४.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार मे. जेके प्रोडक्टस आणि हमीदार यांना सदर सचनेत नमुद केलेली रक्कम रु. २,७४,८४,६६७.९० (रुपये दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदसष्ट आणि पैसे नव्वद मात्र) आणि ३१.०३.२०२२ रोजीपासून त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार व हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा हा २०.०४.२०२२ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार व हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी सिटी युनियन को-ऑपरेटीव्ह बँक लि. मुंबई च्या एकूण रक्कम रु. २,७४,८४,६६७.९० (रुपये दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदसष्ट आणि पैसे नव्वद मात्र) आणि ३१.०३.२०२२ रोजीपासून त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ च्या उप कलम(८) च्या तरतूदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

१) दुकान क्र. १ व २२ मोजमापीत ४९२ चौ.फु.(सुपर बिल्ट अप क्षेत्र) १ला मजला, ए विंग, अमी माऊली अपार्टमेंट सीएचएस लि., मनपाडा रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे मालक-सौ. वर्षा अभिमन्यू धोतरे

प्राधिकृत अधिकारी दिनांक : २०/०४/२०२२ दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि. ठिकाण: मुंबई

© Piramal

प्रभाराच्या अधीन राहील

कर्जदार/हमीदाराचे

Strides

## स्ट्रॉईड्स फार्मा सायव्स लिमिटेड

सीआयएन : L24230MH1990PLC057062 नोंदणीकृत कार्यालय: २०१, देवव्रता, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३. दूर, क्र. : +९१ २२ २७८९ २९२४, फॅक्स क्र. : +९१ २२ २७८९ २९४२ कॉर्पोरेट कार्यालय : स्ट्रॉईड्स हाऊस, बिलेकहल्ली, बान्नेरघट्टा रोड, बेंगळुरु – ५६० ०७६. दूर. क्र. : +९१ ८० ६७८४ ००००/६७८४ ०२९०, फॅक्स क्र. : +९१ ८० ६७८४ ०७०० वेबसाइट : www.strides.com; ई-मेल : investors@strides.com

#### सुचना

कंपनीच्या समभागंचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १२४ (६) सहवाचन गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम, २०१६ (नियम) अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०१४–२०१५ करिता कंपनीद्वारे घोषित विशेष लाभांश जो लागोपाट सात वर्षाकरिता दावारहित राहिलेला आहे तो ०४ सप्टेंबर, २०२२ रोजी आयईपीएफकडे स्थानांतरित

लागोपाठ सात वर्षांकरीता दावारहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील अनुषंगिक शेअर्ससुद्धा नियमांतर्गत विहित प्रक्रियेनसार स्थानांतरित करण्यात येतील.

भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात यावयाच्या शेअर्सची सर्च कंपनीची वेबसाईट <u>http://www.strides.com/investor-iepf.html</u> वर अद्ययावत करण्यात आली आहे. भागधारकांकडन दि. ०४ सप्टेंबर, २०२२ पर्यंत वरील लाभांशाचा दावा करण्यात कसर झाल्यास. सर्व शेअर्सचे (प्रत्येक्ष स्वरुपातील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील) कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या निदिष्ट डीमॅट खात्यामध्ये स्थानांतरण करण्यात येईल.

संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, अशा स्थानांतरणापाश्चात त्यांना आयईपीएफकड्न लाभांशासहित सदर शेअर्सकरिता दावा करण्यात येईल, ज्याचा तपशील www.iepf.gov.in वर तसेच कंपनीवी वेबसाईट <u>http://www.strides.com/investor-iepf.html</u> वरही उपलब्ध आहे पुढील माहितीसाठी संबंधित भागधारकांनी कंपनीशी किंवा रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट उ में. केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना खालील पत्त्यावर संपर्क साधावा:

स्ट्रॉइड्स फार्मा सायन्स लिमिटेड स्ट्रॉइड्स हाऊस, बिलेकाहाल्ली, बाण्णेरघट्ट रोड, बेंगळरु - ५६००७६. फोन क्र.: ०८० ६७८४००००/०२९०

ई-मेल : investors@strides.com

ठिकाण : मुंबई

मागणी सूचना तारीख

कब्जाची

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

<mark>क्षेत्रीय कार्यालय :</mark> कार्यालय क्र.१०२, लुनिया मूनोत कॉम्पलेक्स, १ला मजला, आनंद ऋपी मार्गजवळ, अहमदनगर-४१४००१

नोवणीकृत कार्यालयः युनिट क्र. ६, ६ वा मजला, पिरामल अमिती बिल्डिंग, अगस्त्या काँपेरिट पार्क, कमानी जंबशन, फायर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुला (पश्चिम), मुंबई- ४०००७०

(पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन अशी ज्ञात)

परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पिरामल कॅपिटल ॲप्ड हाऊसिंग फायनान्स (पीसीएचएफएल) पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात चे प्राधिकृत अधिकार्र

म्हण्न सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमुद केलेली रक्कम

चुकती करण्यासाठी येथील खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कस्स् केलेली आहे, म्हणुन कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲवटच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्टर

एन्फोर्समेंट रुल्स, २००२ चया नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. कर्जदारांचे लक्ष तारण मल

विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेषण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान

करण्यात येते की, त्यांनी मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा येथील खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजासाठी पीसीएचएफएलच्य

में. केफिन टेक्नोलॉजीज प्रायकेट लिमिटेड युनिट : स्ट्रॉइड्स फार्मा सायन्स लिमिटेड सेलिनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद – ५०००३२, टोल फ्री क्र.: १-८००-३०९-४००१ ई–मेल : einward.ris@kfintech.com

> स्ट्रॉइड्स फार्मा सायन्स लिमिटेड सही/ मंजुला रामामूर्ती . कंपनी सचिव

(कर्ज कोड क्र. ००००३९५९),

(कर्ज कोड क्र. ०००० ४६४७)/

(कर्जदार) विनोद सहादू शिरवाळे (सह

भहमदनगर शाखा ). सोनिया गलाबराव पारधे

महमदनगर शाखा), शशिकांत बाळासाहेब

कदम (कर्जदार) वृषाली शशिकांत कदम (सह

(कर्ज कोड क्र. ००००५११२)/ अहमदनगर

(कर्ज कोड क्र. ००००३२६५)/ अहमदनगर

शाखा ), बाबू दिनमोहम्मद शेख (कर्जदार)

शाखा), रमेश जालिंदर पगिरे (कर्जदार)

श्भांगी माळवडे (सह कर्जदार)

दिनांक : २३.०५.२०२२

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

#### ज्या अर्थी,

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ऑण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 17.12.2021 रोजी सूचनेत नमुद केलेली आणि अधिक रक्कम रू.16,67,902.88(रूपये सोळा लाख सदुसन्ठ हजार नऊशे दोन आणि अठ्ठ्याऐंशी पैसे फक्त)साठी कर्ज खाते क्र. HHLKAL00307291 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 24.11.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार विजय क्रि<mark>ष्णा करंदीकर आाणि भारती विजय</mark> करंदीकर यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) हुल्स. 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 19.05.2022. रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड</mark> ची कर्ज आकारणी रू.16,67,902.88(रूपये सोळा लाख सदुसष्ठ हजार नऊशे दोन आणि अद्ट्याऐंशी पैसे फक्त) पुढील व्याज 24.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपल**ब्ध** वेळेकडे आकर्षित केले जात आहे

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

अंबरनाथ महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि उप-नोंदणी जिल्हा अंबरनाथच्या हद्दीमध्ये आणि नोंदणी जिल्हा ठाणे च्या हद्दीमध्ये,महसूल गाव चिखलोली येथे स्थित "सत्यम ऑर्लिडर" इमारतीच्या "एच र्विगमध्ये, तळमजल्यावर, फ्लॅट क्र. 002, ज्याचे चटर्ड क्षेत्र 369 चौ.फिट, ठाणे, महाराष्ट्र

तारीख: 19.05.2022 स्थळ : ठाणे

(स्थावर मिळकत)

म्यामी मंदिरामार्गे. बोल्हेगाव, बोल्हेगाव, अहमदनगर

गट क्र. ७१/६१/पी(दक्षिण बाजू), प्रवरा गॅस जवळ.

यशवंत नगर, लोणी रोड, बाभळेश्वर, लोणी रोड,

बाभळेश्वर, ता. राहाता, जि. अनगर अहमदनगर महाराष

फ्लॅट नं.२०६, स्टिल्ट २रा मजला, आशीर्वाद अपार्टमेंट,

प्लॉट क्र. ११+१२+१३, न्यू सव्हें क्र. ८९/१०ए. गजानन कॉलनी, वडगाव ८९/१ए, गजानन कॉलनी.

वडगाव गुप्ता रोड, नागापूर, अहमदनगर, अहमदनगर

दुकान क्र. ए५, तळमजला, ए विंग श्री पार्क. प्लॉट क

२+३, सर्व्हे क्र. १६७/१/१ केडगाव देवी मंदिरासमोर,

अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१४००१

- ४१ ३७३७

महाराष्ट्र :- ४१४१११

प्लॉट क्र. १०० (पूर्व साईड), सर्व्हे क्र. ८०/१+२, राघवेंद्र

अधिकत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

आणि रक्कम

१४.०६.२०२१ रोजीस रु. २३४२५११/-

(रुपये तेवीस लाख बेचाळीस हजार पाचशे

अकरा मात्र)

१४.०६.२०२१ रोजीस रु. २३३६२९८/-

(रुपये तेवीस लाख छत्तीस हजार दोनशे

अठठ्यान्नव मात्र)

१४.०६.२०२१ रोजीस रु. १३४२८८४/-

(रुपये तेरा लाख बेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मात्र)

१६ ०६ २०२१ गोलीस क ८१७६२४/-

(रुपये आठ लाख सतरा हजार सहाशे

तारीख

१९-मे-२२

१८-मे-२२

#### मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात मृत्युपत्र आणि विनामृत्युपत्र न्यायाधिकरण

याचिका क्र. १६४४ सन २०२१ गुरु चरण सिंग महिंदर सिंग विरदी उर्फ श्री. गुरचरण सिंग विरदी उर्फ गुरुचरण सिंग एम. सिंग, उर्फ गुरुचरण सिंग महिंदर सिंग विरदी, शिख, पेशा : निवृत्त रेल्वे कर्मचारी, हिंदू, ठाण्याचे भारतीय रहिवासी, विवाहीत, जे त्यांच्य निधनाच्या वेळी राहणार सिध्दिविनायक अपार्टमेंट, संतोषी माता रोड, सुरेश टॉवर जवळ, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे: ४२१३०१ येथे याचे अतिम

े विरदी, वयः ५६ वर्ष, पेशाः गृहिणी, सिख, हिंदु, मुंबईच्या भारतीय रहिवासी, 🏾 राहणार ०१.सिध्दिविनायक अपार्टमेंट, संतोषी माता रोड, सरेश टॉवर जवळ, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे: ४२१३०१ येथे, वरील नावाच्या मयत व्यक्तीच्या 🕻 इच्छापत्रान्वये एकमेव निष्पादक आणि विधवा नाव )....याचिकाकत

(परमजीत कौर गुरुचरण सिंग विरदी उर्फ परमजीत कौर उर्फ परमजीता कौर )

इच्छापत्र आणि मृत्युपत्राच्या मृत्युपत्र प्रमाणाकरिता याचिका.

चमणदीप सिंग विरदी, ०१.सिध्दिविनायक अपार्टमेंट, संतोषी माता रोड, सुरेश टॉवर जवळ,

क्रल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे: ४२१३०१. जर तुमचा वरील नावाच्या मयताच्या मिळकतीमध्ये कोणताही हितसंबंध असल्यास तुम्हाला

 इत्यपत्रा प्रमाणाच्या मंज्रीपूर्वी कार्यवाही पाहण्याचे आदेश देण्यात येत आहेत. जर तुम्ही प्रशासकीय पत्राच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यावर बजावलेल्या सदर सूचनेच्या सेवेपासून १४ दिवसांत प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टर, यांच्या

कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून पात्रता निकषानुसार तुम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध आहे आणि तुम्ही पात्र असल्यास आणि तुम्ही मोफत विधी सेवा घेऊ इच्छित असल्यास तुम्ही वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण $\hat{/}$  समितीशी

संपर्क करु शकता. साक्षीदार श्री. दिपंकर दत्ता

मुख्य न्यायाधीश, मुंबई, सदर दिनांक **११ जानेवारी, २०२२**.

प्रोथोनोटरी ॲण्ड सिनियर मास्टरकरिता

अभिजीत सावंत याचिकाकर्त्यांकरिता वकील ए/६०३, त्रिशुळ, आर. आर. ठाकूर नगर, मुंबई– ४०००६०. रजि. क्र. १३६८७

सदर ११ जानेवारी, २०२२

मख्य वसली कार्यालय : मधुकर भवन TISB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE SCHRUED BANK रिकव्हरी डिपार्टमेंट. ३ रा मजला. वागळे इस्टेट रोड नं.१६, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०४. दुरध्वनी क्र. २५८३ ८५००

# जाहीर लिलाव

दि. ०३.०१.२०१३ च्या एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲण्ड रिकव्हरी ऑफ डेब्ट्स लॉज ( अमेंडमेंट ॲक्ट) कायदा, २०१२ (१ सन २०१३) व त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनी सुधारित सिक्युरिटायझेश-ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनात्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये नियुक्त केलेल्या बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून खालील कसूरवार कर्जदारांविरुध्द टीजेएसबी सहकारी बँक लि. ने वसुली कारवाई सुरू करून सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वये १२.०१.२०२२ रोजी मागणी सचना मे. महाराष्ट्र इंजिनिअर वर्क्स ( प्रॉप. श्री. खान कलीम अहमद) यांना जारी केली.

कर्जदारांनी आणि गहाणदाराने निर्धारीत मदतीत सदर मागणी सचनेत नमुद केल्याप्रमाणे दि. ०१.०१.२०२२ पासूनच्या पुढील व्याजासह ३१.१२.२०२१ रोजीच्या रु.१०,२३,१५९.१८ (रुपये दहा लाख तेवीस हजार एकरें। एकोणपन्नास आणि फवत अठरा पैसे) रकमेची परतफेड केलेली नाही. म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲंक्टच्या कलम १३(४) अन्वये खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचा कब्जा घेतला मी. निम्नस्वाक्षरीकार टीजेएसबी सहकारी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून विहित कायद्यात नोंदविले प्रमाणे निविदा मागवून "जशी आहे तशी, जेथे आहे तेथे व जसे असेल तसे" कर्जाच्या वसुलीसाठी सदर मालमत्त विकण्याचे त्रम्विले आहे

कर्जदार / हमीदार / गहाणदार	स्थावर मालमत्तेचे वर्णन
यांचे नाव	
१. मे. महाराष्ट्र इंजिनिअर वर्क्स	दुकान क्रमांक ०२, कार्पेंट क्षेत्रफळ १७५ चौ. फूट.,
(प्रो. श्री. खान कलीम अहमद)	तळमजला, एकदंत गाडर्न, शंकर नगर, सर्व्हे क्रमांक
कजदरि २. श्री. खान कलीम अहमद कजदरि आणि गहाणदार ३. श्री.गजानन तुकाराम पाटील ४. श्री. मेहतो परमेश्वर पुसण ५. श्री. अनन राजाराम पाटील ६. श्री दीपक मायाजी मोकल	५०५, भूखंड क्रमांक १२ पेण, ता. पेण, जि. रायगड. (पेण शाखा कर्न खाते क्रमांक – 95/PRLN-M/1 आणि 95/CC/6)
	0.00
लिलावाचे ठिकाण : टीजेएसबी सहकारी	
🛮 बँक लि., मधुकर भवन, रिकव्हरी डिपार्टमेंट,	इसारा रक्कम : रु. १,६५,१००.००
३रा मजला, वागळे इस्टेट रोड नं.१६, ठाणे	
(पश्चिम) - ४०० ६०४.	
मालमत्तेच्या निरीक्षणा चे दिनांक	१०/०६/२०२२, स.११.०० ते दुपारी ०२.००
	दरम्यान
लिलावाचा दिनांक आणि वेळ	२४/०६/२०२२, स. ११.०० वाजता

१. ठळकपणे मे. महाराष्ट्र इंजिनिअर वर्क्स (प्रो. श्री. खान कलीम अहमद) आणि इतर यांच्या स्थावर . मालमत्तेच्या खरेदीसाठी प्रस्ताव असे लिहिलेल्या एका मोहोरबंद पाकिटातून प्रस्तावांना ठेवून सदर प्रस्तावाचे मोहरबंद पाकिट उपरोक्त ठिकाणी दि. २३.०६.२०२२ रोजी सार्ये. ५.०० पूर्वी आणावेत आणि दि.२३.०६.२०२२ सायं. ५.०० पूर्वी इसारा ची रक्कम आरटीजीएसने टीजेएसब्बे सहकारी बँक लि. रिकव्हरी डिपार्टमेंट, खाते क्र. ००१९९५२००००००१ , आयएफएससी कोड TJSB0000001 मध्ये हस्तांतरित करावी.

अटी व शर्ती:

२. निम्नस्वाक्षरीकारांकडून अशा तन्हेने प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त ठिकाणी २४.०६.२०२२ रोजी स.११.०० वाजता उघडून विचासत घेतले जातील.

 कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि/किंवा लिलाव रह करण्याचे आणि/किंवा सधारण्याचे आणि/किंवा पढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारांनी राखन ठेवले आहेत.

४. अटी आणि शर्तीच्या पत्रकासह निविदा प्रपत्रे । प्राधिकत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. (संपर्कक्र. ९३२३२२००४२/०२२–२५८३८ँ५८२)

हे प्रकाशन म्हणजे उपरोक्त कर्ज खात्यांच्या कर्जदारांना/गहाणदार/हमीदारांना ३० दिवसांची सूचना देखील

ठिकाण : ठाणे. उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म माना

(प्राधिकृत अधिकारी) परफैसी ॲक्ट २००२ अन्वये टीजेएसबी सहकारी बँक लि. च्या साठी आणि वतीने

dishti/) | @

डिशटीवी इंडीया लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर-16A, नोएडा - 201 301, (उ.प.) नोंदणीकत कार्यालयः कार्यालय क.3/बी. 3रा मजला, गोल्बलाइन बिझनेस सेंटर, लिंक रोड, मालाड पश्चिम, मंबई 400064, महाराष्ट्र ई-मेल: Investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईट: www.dishd2h.com

#### व्हीसी / ओएव्हीएम द्वारे जादा सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी सार्वजनिक सूचना याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची <mark>जादा सर्वसाधारण सभा ('ईजीएम') शुक्रवार, 24 जून, 2022</mark>

दुरब्बनी क्रमांकः 0120-5047000, फॅक्स क्रमांकः 0120-4357078

रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) सकाळी 11.30 वाजता नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") द्वारे प्रदान केले व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या ('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिजअल साधनाच्या ('ओएव्हीएम') माध्यमातन आयोजित .. केली जाणार आहे. ही कंपनी अधिनियम, 2013 च्या सर्व लागू असलेल्या तरतुदी आणि या अधिनियमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे आणि सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (दायित्व आणि प्रकटीकरण सूचीबद्ध करण्याची आवश्यकता). 2015 यांचे अनपालन आणि कॉर्पोरेट कार्य मंत्रालय ("MCA परिपत्रके") आणि सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडियाने ("सेबी परिपत्रके") यांनी जारी केलेली लाग मार्गदर्शक तत्त्वे/परिपत्रके. यासह वाचित अनुसार जीएमच्या नोटिसमध्ये नमूद कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या ('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिजुअल साधनाच्या ('ओएव्हीएम') माध्यमातून ईजीएमला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची गणना कायद्याच्या कलम 103 अंतर्गत गणपूर्तीच्या हेतूने केली जाईल.

संबंधित परीपत्रकांनुसार ईजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती स्पष्टीकरणासह, फक्त ज्या सभासदांनी आपले ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डीपॉडिस्टरीच्या सहभाग्या(ग्यां)कडे नोंदवले आहेत त्यांनाच योग्य वेळी पाठवल्या जातील. स्पष्टीकरण ईजीएम सचना कंपनीच्या वेबसाईटवर www.dishd2h.com येथे. स्टॉक एक्स्वेंजेस म्हणजे बीएसड लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाईट्सवर, नॅशनल सिक्युरीटीज डीपॉझिटरी लिमिटेडच्या ('पूनएसडीएल') वेबसाईटवर www.evoting.nsdl.com येथे आणि कंपनीच्या भारटीएच्या https://linkintlme.co.in या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे.

ज्यांच्याकडे ईजीएमची सूचना पाठवली जाऊ शकत नाही. अशा भागधारकांना दरस्य ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, संबंधित परिपत्रकांसाठी ई-मेल नोंदवून घेण्यासाठी कंपनीने निबंधक आणि कंपनीचे हस्तांतरण अधिकारी यांच्यासह योग्य व्यवस्था केली आहे. ई-मेल नोंदवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-

## (i) तात्पुरत्या नोंदणीसाठी:

संबंधित परिपत्रकांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष भागधारकांसह इतर भागधारक ज्यांनी त्यांचा ईमेल नोंदवला नसल्यामुळे त्यांना सूचना दिली जाऊ शकत नाही, ते तात्पुरते त्यांचे ईमेल कंपनीच्या निबंधकांकडे आणि हस्तांतरण अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकतात. उदा. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या: https://linkintlme.co.in/emailreg/email\_register.htr या लिंकवर क्लिक करून त्यात दिलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रियेची पूर्तता करा. ईमेलची यशस्वी नोंदणी केल्यावर, भागधारकाला स्पष्टीकरणासह आणि एनएसडीएल वरून ईजीएमसाठी इ-मतदान सक्रिय करण्याकरता युजर आयडी आणि पासवर्डसह ईजीएमच्या नोटीसची प्रत मिळेल. ई-मेल नोंदवणी संदर्भात काही प्रश्न असतील तर भागधारकांनी mt.helpdesk@linkintime.co.in डये ई-मेल लिहावे आणि ई-मतदानाच्या संदर्भातील प्रश्नांसाठी एनएसडीएलल

## evoting@nsdl.co.in इथे ई-मेल लिहावे.

हे स्पष्ट केले आहे की, कायमस्वरूपी ई-मेल पत्ते नोंदविण्यासाठी, डिपॉझिटरी सहभागींसह डिमॅट होल्डिंग्जशी संबंधित डिपॉझिटरी सहभागींसाठी ठरवलेल्या प्रक्रियेनुसार सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवावेत अशी विनंती आहे.

स्थळः नोएडा दिनांकः 23 मे, 2022

ईजीएमच्या सूचनेमध्ये निश्चित केलेल्या सर्व ठरावांनुसार कंपनी तिच्या सर्व सदस्यांना मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. जे सदस्य दूरस्य ई-मतदान प्रक्रियेद्वारे मत(मते) नोंदवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ईजीएममध्ये (ई-मतदान) कंपनी ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देत आहे. ईजीएमपूर्वी ई-मतदान करण्याची ("दूरस्थ ई-मतदान") तसेच ईजीएममध्ये (ई-मतदान) मतदान करण्याची सविस्तर प्रक्रिया आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया, ईजीएमच्या सूचनेमध्ये नोंदवून योग्यवेळी पाठवली जाईल.

ईजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व नोंदी विशेषतः, ईजीएममध्ये सहभागी होण्याबद्दल आणि ई-मतदानाद्वारे मत देण्याची पद्धत याबद्दलच्या नोंदी सदस्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात अशी विनंती आहे.

> **डिश टीवी इंडीया लिमिटेड** करिता रणजित सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्रमांकः A15442

क्रा.	नाव (कर्ज कोड क्र. ००००५७१)/ अहमदनगर	(स्थावर मिळकत) गट क्र. १३/३, ग्रामपंचायत मिळकत क्र. ११६८,	आणि रक्कम २७.१२.२०१९ रोजीस रु. ११२४२१९/-	तारीख १८-मे-२२		नसरीन बाबुद्दीन शेख (सह कर्जदार)	केडगाव समोर केडगाव देवी मंदिर.केडगाव देवी रोड, केडगाव, ए नगर अहमदनगर, महाराष्ट्र :-४१४००१	चोबीस मात्र)	
,	शाखा ), कानिफनाथ बाबासाहेब भोसले (कर्जदार) मनीषा कानिफनाथ भोसले (सह- कर्जदार)	शिरसंगाव, शिरसंगाव – अशोकनगर रोड, ता. श्रीरामपूर शिरसंगाव अहमदनगर महाराष्ट्र – ४१ ३७०९	(रुपये अकरा लाख चोवीस हजार दोनशे एकोणीस मात्र)	,0 1 ((	\$\$	(कर्ज कोड क्र. ००००५०९८)/ अहमदनगर शाखा ), संदेश के. रापरिया (कर्जदार) लक्ष्मी रापरिया (सह-कर्जदार)	पलॅट क्र. ०२, १ ला मजला, निर्मला कैलास पॅलेस, सब्हें क्र. १२६/बी/१/२, रेल्वे स्टेशन गेट समोर, केडगाव, स्टेशन गेट, केडगाव, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र: –४१४००५	१६.०६.२०२१ रोजीस रु. ३६७७३१/ – (रुपये तीन लाख सदुसष्ट हजार सातशे एकतीस मात्र)	१८-मे-२२
7	(कर्ज कोड क्र. ००००१२७५)/ अहमदनगर शाखा ), अशोक यशवंतराव परजणे (कर्जदार) राधा अशोक परजणे (सह कर्जदार)	पलॅट क्र. ०६, स्टील्ट मजला, ब्लॉक क्र. डी६, प्लॉट क्र. १+२+२/१, गट क्र. २२१ पी, साई पार्क, साकुरी नगर- मनमाड रोड, हॉटेल साई जवळ, साकुरी, राहाता, अहमदनगर - ४२३१०९	२१.०१.२०२० रोजीस रु. ११०१६३८/– (रुपये अकरा लाख एक हजार सहाशे अडतीस मात्र)	१९-मे-२२	38	(कर्ज कोड क्र. ००००१०३५)/ अहमदनगर शाखा ), गणेश एकनाथ आगलाने (कर्जदार) चंद्रकला एकनाथ आगलाने (सह-कर्जदार)	पलॅट क्र. ०८, स्टील्ट सेक्सन मजला, बीआय क्र. डी३, प्लॉट क्र. ४, गट क्र. २२१पी, साई पार्क, साबुरी शिव नगर-मनमाड रोड, हॉटेल साई नगर-मनमाड रोड जवळ, हॉटेल साई सुख, साकुरी, राहाता, अहमदम्मर, महाराष्ट्र: - ४२३१०७	१६.०६.२०२१ रोजीस रु. ३६१३४१/– (स्पये तीन लाख एकसष्ट हजार तीनशे एकेचाळीस मात्र)	१९-मे-२२
ş	(कर्ज कोड क्र. ००००२६०७ )/ अहमदनगर शाखा ), हनुमंतचारी अनंताचारी मोटाकोदूर (कर्जदार) संगिता हनुमंताचारी मोटाकोदूर (सह-कर्जदार)	ब्लॉक क्र. ७०, सब्हें क्र. १४० (जुना) १५७/२ (नवीन) बागराजा हुडको, हरिहरीश्वर मंदिरासमोर, दिल्ली गेट, अहमदनगर, महाराष्ट्र :-४१४००१	०७.०७.२०२० रोजीस रु. १८५०४४/- (रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार चळ्वेचाळीस मात्र)	१८-मे-२२	३५	(कर्ज कोड क्र. ००००३४८८)/ अहमदनगर शाखा ), लता पपण्णा गवळी (कर्जदार) विजय पपण्णा गवळी (सह-कर्जदार)	आरएच क्र. ८ए (ब्लॉक क्र. १५), प्लॉट क्र. १३ ते २०/८, सब्हें क्र. २४६/१, बेलेश्वर पार्क, माधव बाग मागे, आलमगीर, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१४००२	२९.०६.२०२१ रोजीस रु. ८३१६६४/- (रुपये आठ लाख एकतीस हजार सहाशे चौसष्ट मात्र)	१९-मे-२२
X	(कर्ज कोड क्र. ००००४८५४)/ अहमदनगर शाखा), गोरक्षा ठकाजी कडूस (कर्जदार) शीतल गोरक्ष कडूस (सह-कर्जदार)	फ्लॅट क्र. १०१, स्टील्ट पहिला मजला, प्लॉट क्र. २४, सर्ल्हे क्र. २४/१बी/२बी/१ए७, पृथ्वीराज रेसिडेन्सी, प्रशांत कॉलनी, समर्थ कॉम्प्लेक्स मागे, सावेडी, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र:-४१४००३	१९.०८.२०२० रोजीस रु. ८६१०१७/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सतरा मात्र)	१९-मे-२२	38	(कर्ज कोड क्र. ००००३५६८ )/ अहमदनगर शाखा ), अंबादास पुंडलिक सरकटे (कर्जदार) पंचशिक्षा अंबादास सरकटे (सह कर्जदार)	पलॅट क्र. १०५, २ रा मजला, शिवानंद प्लाझा, पी. क्र. ६२, सर्व्हें क्र. ३७/१ए१/१+३७/१ए/१/२/१ए, साई स्वीटस, ज्ञानेश्वर अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१४००३	२९.०६.२०२१ रोजीस रु. १२१९७००/- (रुपये बारा लाख एकोणीस हजार सातशे मात्र)	१८-मे-२२
ų	(कर्ज कोड क्र. ००००५२२२ )/ अहमदनगर शाखा ), दीपक विजय शेटे (कर्जदार) ज्योती दीपक शेटे (सह कर्जदार)	पी. क्र. ०१, (दक्षिण बाजू), सब्हें क्र. २४४(पी), वॉटर टैंक जवळ, क्रवडे नगर, नगरदेवळे, भिंगार, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र:-४१४००२	२९.०४.२०२१ रोजीस रु. २९५६७१६ / – (रुपये एकोणतीस लाख छप्पन्न हजार सातशे सोळा मात्र)		₹9	(कर्ज कोड क्र. ००००४८९७ )/ अहमदनगर शाखा ), आरती अल्फोन्स तिकी (कर्जदार) सरिता अल्फोन्स तिकी (सह-कर्जदार)	प्लॉट क्र. ४२, (नॉर्थ साईड), सब्हें क्र. ६३/१ई२/१ए, सिद्धीविनायक बंगला, ओमकार कॉर्नर लिंक रोड, केडगाव, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र: -४१४००१	२९.०६.२०२१ रोजीस रु. ३२२६९३७/- (रुपये क्तीस लाख सब्बीस हजार नऊशे सदत्तीस मात्र)	१८-मे-२२
E,	(कर्ज कोड क्र. ०००००८५७ )/ अहमदनगर शाखा), कृष्णा रामभाऊ शिंदे (कर्जदार) मंगल कृष्णा शिंदे (सह कर्जदार)	सीटीएस क्र. ८२०, म्युनिसिपल घर क्र. ८६, विञ्चल नगर, सावता मंगल काल्या मंदिराजवळ, पोस्ट ऑफिस गाड्डी जवळ, राहता, अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१ ३७०९	२२.०५.२०२१ रोजीस रु. १११७१५२ / – (रुपये अकरा लाख सतरा हजार एकशे बावन्न मात्र)	१९-मे-२२	3,5	(कर्ज कोड क्र. ००००५०४६ )/ अहमदनगर शाखा ), तेजस चंद्रकांत सांगळे (कर्जदार) स्वाती तेजस सांगळे (सह कर्जदार)	प्लॉट क्र. ८५ (पूर्व बाजू), सर्व्हें क्र. २१/१, दत्त मंदिराजवळ, शिवाजी नगर, केडगाव, अहमदनगर. अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००५	२९.०६.२०२१ रोजीस रु. १९३३६८०/- (रुपये एकोणीस लाख तेहत्तीस हजार सहाशे ऐंशी मात्र)	१९-मे-२२
9	(कर्ज कोड क्र. ००००१४०९)/ अहमदनगर शाखा), अश्विनी संजय देवळालीकर (कर्जदार) संजय शांताराम देवळालीकर (सह-कर्जदार)	पलॅट क्र. सी-३०१, सी विंग, ३ रा मजला, प्लॉट क्र. १, सब्हें क्र. ४२/१डी, अनुरोन एअर, श्रीकृष्णा नगर, शिलाविहार समोर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर, अहमदनगर:- ४१ ४००१	२२.०५.२०२१ रोजीस रु. १८८२९३२ /- (रुपये अठरा लाख ब्याऐंशी हजार नऊशे बत्तीस मात्र)	१८-मे-२२	38	शाखा ), अनिल शिवाजी उनवणे (कर्जदार) सुजाता अनिल उनवणे (सह कर्जदार)	प्लॉट क्र.२२३, सर्व्हें क्र. २४२/१, माऊली संस्कृती भवन जवळ, कवडे नगर, नगर देवळे, अहमदनगर अहमदनगर, महागष्ट्र: -४१४००२	२९.०६.२०२१ रोजीस रु. २६४५४७/- (रुपये दोन लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस मात्र)	१९-मे-२२
٥	(कर्ज कोड क्र. ००००३७०१)/ अहमदनगर शाखा ), उज्वला शशिकांत बारगळ (कर्जदार) शशिकांत विश्वनाथ बारगळ (सह	फ्लॅट क्र. ०१, तळमजला, साई पी. क्र. १७, सब्हें क्र. ७२/२/१७,रेणुका साई चंद्रलीला जवळ, जेकर-पाटोदा, कोपरगाव, अहमदनगर, अहमदनगर	२२.०५.२०२१ रोजीस रू. २४७८१७०/- (रुपये चोवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे सत्तर मात्र)	१८-मे-२२	४०	(कर्ज कोड क्र. ००००५२७८) / अहमदनगर शाखा), अनिल शिवाजी उनवणे (कर्जदार) सुजाता अनिल उनवणे (सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००४८९२)/	प्लॉट क्र.२२३, सर्व्हें क्र. २४२/१, माऊली संस्कृती भवन जवळ, कवडे नगर, नगरदेवळे, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र: –४१४००२ पलॅट क्र. ०२, १ ला मजला, निर्मला कैलास पॅलेस, सर्व्हें	२९.०६.२०२१ रोजीस रु. २०७९४२७/ – (रुपये वीस लाख एकोणऐंशी हजार चारशे सत्तावीस मात्र) २०.०७.२०२१ रोजीस रु. २०८६९५६/ –	१९-मे-२२ १८-मे-२२
٩	कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००४००९)/ अहमदनगर शाखा), प्रशांत निवृत्ती लहारे (कर्जदार) शितल प्रशांत लहारे	:- ४२३६०१ युनिट क्र. ०२, पी. क्र. ९९, सर्व्हें क्र. २२५/१/२ए/२बी, पंप स्टेशन रोड, भाष्यश्री लेन मागे, केशव नगर, नगरदेवळे, भिंगार, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र – ४१४००२	०७.०५.२०२१ रोजीस रु. १३९५३०६/- (रुपये तेरा लाख पंच्याव्रव हजार तीनशे सहा मात्र)	१९-मे-२२	V2	अहमदनगर शाखा ), संदेश के रापरिया (कर्जदार) लक्ष्मी संदेश रापरिया (सह- कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००५१५६)/ अहमदनगर	क्र. १२६/बी/१/२, रेल्वे स्टेशन गेट समोर, केडगाव, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१ ४००५ सीटीएस क्र. २१९० आणि २१९० डी, फर्स्ट इम्प्रेशन	(रुपये वीस लाख श्रह्माऐंशी हजार नकशे छप्पन्न मात्र) २०.०७.२०२१ रोजीस रु. १८१३५०६/-	१९-मे-२२
१०	(सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००४०१४)/ अहमदनगर शाखा), भाऊसाहेब रामनाथ जरे	रो बंगला क्र. ६ ते १०/१२, समृद्धी पार्क पी-२, पी.क्र. ०६ते १०/१२, उभा मास्ती मंदिरासमोर, बोल्हेगाव,	नात्र/ २२.०५.२०२१ रोजीस रु. १४०७६६५/ – (रुपये चौदा लाख सात हजार सहाशे पासष्ट	१९-मे-२२	82	(कर्ज कोड क्र. ००००५(५६)/ अहमदनगर शाखा), सलीम बाबुलाल तांबोळी (कर्जदार) मुजाहिद सलीम तांबोळी (सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००४८३५)/ अहमदनगर	जवळ, कुर्सेटजी रोड, नालबंद खुंट, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :-४१४००१ प्लॉट क्र. ११९+१२०+१२१, सर्व्हे क्र. २५४, विशाल	२०.०७.२०२८ राजास र. ८८.१२५०६/ - (रुपये अठरा लाख तेरा हजार पाचशे सहा मात्र) २०.०७.२०२१ रोजीस र. १७५६६४६/ -	१८-मे-२२
११	(कर्जदार) रेखा भाऊसाहेब जरे (सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००४०९६)/ अहमदनगर शाखा), आमेल चंद्रकांत वंजारे	अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र :-४१४००३ फलॅट क्र. १६, स्टील्ट मजला, माऊली अपार्टमेंट, पी.क्र. ५५+५६+५७, वङगाव गुप्ता रोड जवळ, नव-नागापुर,	मात्र) २२.०५.२०२१ रोजीस रु. २३४०८४१/- (रुपये तेवीस लाख चाळीस हजार आठशे	१८-मे-२२		शाखा ), दीपक विलासराव परदेशी (कर्जदार) आशा विलासराव परदेशी (सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००२५९७ )/	गणपती मंदिराजवळ, सावेडी, अहमदनगर. अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००३ फ्लॅट क्र. जे-१०३, तळमजला (स्टील्ट तळमजला), साई	(रुपये सत्तरा लाख छप्पन्न हजार सहाशे शेहेचाळीस मात्र)	१९-मे-२२
१२	(कर्जदार) पूजा आग्नेल वंजारे (सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००४५०८)/ अहमदनगर शाखा), वैशाली रावसाहेब मदने	अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र: -४१४९११ फलॅट क्र. ए३०५, स्टील्ट २ रा मजला, आयडियल ऑफिंड फ्लॉट क्र. ४५+४६ सर्ल्हे क्र. ९१/१ए+बी+सी+डी	एकेचाळीस मात्र) २२.०५.२०२१ रोजीस रु. १०२८९१८/- (रुपये दहा लाख अड्डावीस हजार नऊशे अठरा	१९-मे-२२		अहमदनगर शाखा), बाबासाहेब बबन कदम (कर्जदार) सविता बाबासाहेब कदम (सह- कर्जदार)	आर्या जे इमारत, साई चिंतन, पी एन ४,गट २/२/४, जीएन २/ए/४, निघोज राहता, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र :४२३१०९	(रुपये चौदा लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे सत्यान्नव मात्र)	
१३	(कर्जदार) संदिप भाऊसाहेब खेमनार (सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००५००२)/ अहमदनगर	वडगाव गुप्ता रोड, नव नागापूर, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र:- ४९ ४००३ फ्लॅट क्र. ३०१, २ रा मजला, श्रद्धा पार्क, विंग-ए, सर्व्हें	मात्र) १२.०५.२०२१ रोजीस रु. १६४१६०१/-	१९-मे-२२	४५	(कर्ज कोड क्र. ००००२९९०)/ अहमदनगर शाखा ), रोहन शरद घुबे (कर्जदार) शरद श्रीकृष्णा घुबे (सह कर्जदार)	पलॅट क्र. एसजे ४, स्टील तळमजला, जीवेश्वर अपार्टमेंट, सर्व्हें क्र. ८४/१/१/२, नवना नगर, केशव कॉर्नेर जवळ, बोल्हेगाव, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र :- ४१४००१	२३.०७.२०२१ रोजीस रु. ४५४३७१ /- (रुपये चार लाख चौपन्न हजार तीनशे एकाहत्तर मात्र)	१९-मे-२२
	शाखा), राजेश संतोष जाधव (कर्जदार) शितल राजेश जाधव (सह कर्जदार)	क्र. ९८/१५/पी, कीज हॉटेल जवळ, शिडीं, ता. राहता, जि. अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र:-४२३१०९	(रुपये सोळा लाख एकेचाळीस हजार सहाशे एक मात्र)		४६	(कर्ज कोड क्र. ००००२५६९ )/ अहमदनगर शाखा ), मोहिनी वृषभ संचेती (कर्जदार) वृषभ सुभाष संचेती	प्लॉट क्र. ८५, सर्व्हें क्र. ६२/५, ६२/७, ६२/१०, ६२/१२, ६२/१४, ६२/१६(भाग), सीटीएस क्र. २१४७(भाग) बॉबले वस्ती, रासकर नगर, श्रीरामपूर,	१८.०८.२०२१ रोजीस रु. २५२७५१७/- (रुपये पंचवीस लाख सत्तावीस हजार पाचशे सतरा मात्र)	१८-मे-२२
१४	(कर्ज कोड क्र. ००००५१८०)/ अहमदनगर शाखा), गणेश मारोती नालकर (कर्जदार) सुजाता गणेश नालकर (सह-कर्जदार)	पी.क्र. ३४ (पूर्व साईड), सब्हें क्र. ७२/३, अरुण हॉटेल मागे, आंधळे चौरे नगर, नव नागापूर, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र :-४१४००१	०७.०५.२०२१ रोजीस रु. १६१५११६/ – (रुपये सोळा लाख पंधरा हजार एकशे सोळा मात्र)	१९-मे-२२	४७	(सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ०००००५९७ )/ अहमदनगर शाखा ), बनवारीलाल रेवतीलाल शर्मा (कर्जदार) सुशील बनवारीलाल शर्मा (सह-	अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१ ३७०९  प्लॉट क्र.२३, सब्हें क्र. १०९/२, अमित नगर, देवी रोड, रेल्वो ओब्हर ब्रीजद जबळ, केडगाव, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :-४१४००१	१८.०८.२०२१ रोजीस रु. ७१६१२८/- (रुपये सात लाख सोळा हजार एकशे अञ्चावीस मात्र)	१८-मे-२२
१५	(कर्ज कोड क्र. ००००५२४६)/ अहमदनगर शाखा ), वैभव नारायण विदुर (कर्जदार) चैताली वैभव विदुर (सह कर्जदार)	पलॅट क्र. एफ-२, १ ला मजला, पी.क्र. १वी, गट क्र. ११६/२०, धरणगाव रोड, कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र:- ४२३६०१	२२.०५.२०२१ रोजीस रु. १४१६१५७/– (रुपये चौदा लाख सोळा हजार एकशे सत्तावन्न मात्र)	१९-मे-२२	28	कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००२१९१)/ अहमदनगर शाखा), शकिला शमशुद्दीन शेख (कर्जदार) मतीन अहमद हसेन शेख (सह-कर्जदार)	प्लॉट नं.२/१. (दक्षिण बाजू), समीर रो डुप्लेक्स, सर्व्हें क्र. ९१/१/१, दुर्गा नगर. सुतगीर गिरणी, भैरवनाथनगर, श्रीरामपूर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१ ३७०९	१८.०८.२०२१ रोजीस रु. १७४७६९९/- (रुपये सतरा लाख सत्तेचाळीस हजार सहाशे नव्यात्रव मात्र)	१८-मे-२२
१६	(कर्ज कोड क्र. ००००५१४२)/ अहमदनार शाखा ), सुनील बबनराव पवार (कर्जदार) वनमाला सुनील पवार (सह कर्जदार)	प्लॉट क्र.८०, सब्हें क्र. १९७/०२, साई सिटी, समर्थ नगर माने, कोपरगाव कोपरगाव, अहमदनगर महाराष्ट्र :- ४२३६०१	१२.०५.२०२१ रोजीस रु. १८९७३८७/- (रुपये अठरा लाख सत्यान्नव हजार तीनशे सत्याऐंशी मात्र)	१९-मे-२२	४९	(कर्ज कोड क्र. ००००२०८७ )/ अहमदनगर शाखा ), मोहिनी वृषभ संचेती (कर्जदार) वृषभ सुभाष संचेती (सह-कर्जदार)	प्लॉट क्र. ८५, सन्हें क्र. ६२/५, ६२/७, ६२/१०, ६२/१२, ६२/१४, ६२/१६(भाग), सीटीएस क्र. २१४७(भाग) बोंबले वस्ती, रासकर नगर, श्रीरामपूर, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र:- ४१३७०९	१८.०८.२०२१ रोजीस रु. २०५१६७० /- (रुपये वीस लाख एकोणसाठ हजार सहाशे सत्तर मात्र)	१८-मे-२२
१७	(कर्ज कोड क्र. ००००४६४३)/ अहमदनगर शाखा ), अनिल राधाकिसन इंगळे (कर्जदार) राधाकिसन परशुराम इंगळे (सह कर्जदार)	पी.क्र. ७८/ए (नॉर्थ साईड), सब्हें क्र. ४९९/१ए, शाहुनगर बस स्टॉप मागे, शाहुनगर, केडगाव, अहमदनगर महाराष्ट्र: - ४९ ४००५	१२.०५.२०२१ रोजीस रु. २२२९७५४/- (रुपये बावीस लाख एकोणतीस हजार सातशे चौपल मात्र)		40	(कर्ज कोड क्र. ००००२२३२ )/ अहमदनगर शाखा ), राजेंद्र भागाजी नागरे (कर्जदार) (सह कर्जदार)	फ्लॅट क्र./ विंग क्र. इमारत, प्लॉट क्र. ८८, (नॉर्थ साईड), सेक्टर क्र./वॉर्ड, सर्व्हे क्र. ९१३/१+२ए+२बी१+२बी१ केडगाव देवी मंद्रिराजवळ, मोहिनी नगर, वॉटर टॅंक जवळ, केडगाव देवी रोड, केडगाव, अहमदनगर अहमदनगर,	२५.०८.२०२१ रोजीस रु. ७१९३८४/- (रुपये साता लाख एकोणीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मात्र)	१८-मे-२२
<b>१</b> ८	(कर्ज कोड क्र. ००००४९६५)/ अहमदनार शाखा), शरद साहेबराव कवडे (कर्जदार) सविता शरद कवडे (सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००५०२४)/ अहमदनगर	प्लॉट क्र. ०९, सब्हें क्र. २२२/३ए/२, एस्सार पेट्रोल पंपामागे, ताटे माळा, भुतकरवाडी, सावेडी, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००१ दुकान क्र. ०७, तळमजला, साई कॉर्नर, सीटीएस क्र.	१२.०५.२०२१ रोजीस रु. २४७४२८८ /- (रुम्ये चोवीस लाख चीऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मात्र) १२.०५.२०२१ रोजीस रु. २४५०८७३ /-	१९-मे-२२ १९-मे-२२	५१	(कर्ज कोड क्र. ००००३१९१)/ अहमदनगर शाखा ), प्रकाश ज्ञानदेव काळे (कर्जदार) ललिता प्रकाश काळे	महाराष्ट्र: ४१४००१ फ्लॅट क्र. ६, दुसरा मजला, वैभव रेसिडेन्सी, प्लॉट क्र. १, सर्व्हें क्र. ५२/२, मिरे, वेदिका कॉलनी, सोलापूर रोड, वाकोडी, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र:-४१४००१	२३.०८.२०२१ रोजीस रु. १२०२८९६ /- (रुपये बारा लाख दोन हजार आठशे शह्यात्रव मात्र)	१९-मे-२२
20	शाखा ), चंद्रकांत विष्णू बास्स्कर (कर्जदार) स्वाती चंद्रकांत बास्स्कर (सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००२५९९)/	प६३५/ए/१ आणि ५६३५/ए/२ चितळे रोड, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००३ प्लॉट क्र. १सी, सर्व्हें क्र. २२/८, कादंबरी नगर फेज २,	(रुपये चोवीस लाख पन्नास हजार आठशे त्र्याहत्तर मात्र) १२.०५.२०२१ रोजीस रु. १९६६२९१/-	१९-मे-२२	५२	(सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००५१६८ )/ अहमदनगर शाखा ), सिकंदर बादशाहा सय्यद (कर्जदार)	रो ब्लॉक क्र. ३२/०१, प्लॉट क्र. ३२, सर्व्हें क्र. ५५ बुरहान नगर, साई नगर, औरंगाबाद रोड, झेड पी स्कूल	२५.०८.२०२१ रोजीस रु. ९०२७७१/- (रुपये नऊ लाख दोन हजार सातशे एकाहत्तर	१९-मे-२२
	अहमदनगर शाखा ), अनिल दिलीप पाचर्णे (कर्जदार) सुनीता दिलीप पाचर्णे (सह कर्जदार)	तागड वस्ती, ओमकार मोटर ट्रेनिंग स्कुल, पाईप लाईन रोड, भिस्तबाग, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र : ४१४००१	(रुपये एकोणीस लाख सहासष्ट हजार दोनशे एक्यान्नव मात्र)		५३	निलोफर सिकंदर सय्यद (सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००५०४४ )/ अहमदनगर शाखा ), भावनाजा यशीन शेख	जबळ, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१ ४००१ आरबी क्र. १४ए आणि १५ए, पी.क्र. १३ आणि ३३, सर्व्हें क्र. ३०, शांती नगर गृहनिर्माण संस्था, शंभूराजे नगर, नेमी	मात्र) २४.०९.२०२१ रोजीस रु. ७०९७२०/- (रुपये सात लाख नऊ हजार सातशे	१८-मे-२२
२१	(कर्ज कोड क्र. ०००००१४१)/ अहमदनगर शाखा), दत्तात्रय हरिभाऊ केदार (कर्जदार) भावना दत्तात्रय केदार (सह कर्जदार)	बंगला क्र.१२, प्लॉट क्र. ७ ते १७/१२, अंकुर कॉलनी, काका महस्के कॉलेज समोर, गांधी नगर रोड, बोल्हेगाव अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र :-४१४१११	२९.०५.२०२१ रोजीस रु. ४८४५२४ /- (रुपये चार लाख चौऱ्याऍशी हजार पाचशे चोवीस मात्र)	१९-मे-२२	48	(कर्जदार) यासीन शेख (सह-कर्जदार)  (कर्ज कोड क्र. ००००४७६४ )/ अहमदनगर शाखा), रंजना रमेश आव्हाड (कर्जदार)	रोड, केडगाव, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :- ४१४००५ रो हाऊस क्र. ७, प्लॉट क्र. जी-१ ते ४/७, सर्व्हे क्र. ८१/२ए/२बी,८१/३ए/३बी,८१/७बी२,७बी२,अोम	वीस मात्र) २४.०९.२०२१ रोजीस रु. १५८२६९ /- (स्पर्य एक लाख अञ्चाबन्न हजार दोनशे	१९-मे-२२
२२	(कर्ज कोड क्र. ००००४५१)/ अहमदनगर शाखा ), राजेंद्र तुळशीराम शर्मा (कर्जदार) सुषमा राजेंद्र शर्मा (सह कर्जदार)	पलॅट क्र. एफ-२, पहिला मजला, समर्थ रेसिडेन्सी सुर्या नगर, लक्ष्मी मंदिराजवळ, ससाणे कॉम्प्लेक्सच्या मागे, श्रीरामपूर, अहमदनगर महाराष्ट्र - ४९ ३७०९	२९.०५.२०२१ रोजीस रु. ४००६०३/- (रुपये चार लाख सहाशे तीन मात्र)	१८-मे-२२	44	शाखा), रजना रमश आव्हाड (कजदार) रामभाऊ तुकाराम आव्हाड (सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००३४७८)/ अहमदनगर	८१/२ए/२वा, ८१/३ए/३वा, ८१/७वार,७वार,आस साई रो हाऊसिंग, राधवेंद्र स्वामी मंदिरामागे, बोल्हेगाव, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र :-४१४००१ पलॅट क्र. जी-३, तळमजला, राजेंद्र कॉम्प्लेक्स, एस.पी. क्र.	(रुपय एक लाख अञ्चावन्न हजार दानश एकोणसत्तर मात्र) २१.१०.२०२१ रोजीस रु. ११५०८८५ /-	१८-मे-२२
23	(कर्ज कोड क्र. ००००१०१३)/ अहमदन्मार शाखा ), निलावती बापूगव सपट (कर्जदार) राहुल बापू सपट (सह कर्जदार)	प्लॉट क्र.२३, सब्हें क्र. २७६/२, इंद्रपस्थ कॉलनी बनेश्वर रोड, नगरदेवळे, बुग्हान नगर देवी जवळ, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००१	२९.०५.२०२१ रोजीस रु. ४२४१५१/- (रुपये चार लाख चोवीस हजार एकशे एकावन्न मात्र)	१९-मे-२२		शाखा ), प्रकाश रमेश शिरसाठ (कर्जदार) वैशाली प्रकाश शिरसाठ (सह-कर्जदार)	४ आणि ५, प्लॅट क्र. ०८, सीटीएस क्र. १९७१ए/१ (पी) टीपीएस क्र. ४, काळाराम मंदिराजवळ, श्रीरामपूर, अहमदन्गर, महाराष्ट्र :- ४१ ३७०९	(रुपये अकरा लाख पन्नास हजार आठशे पंच्याऐंशी मात्र)	
28	(कर्ज कोड क्र. ००००१२१४)/ अहमदनगर शाखा), दत्तात्रय झुंबर वाघमोडे (कर्जदार) सीमा दत्तात्रय वाघमोडे	रो हाऊस क्र. २, प्लॉट क्र. ४, सर्व्हें क्र. ७/३, नम्नता कॉलनी, भूषण नगर, १५ ऑगस्ट कॉलनी जवळ, केडगाव, अहमदनगर महाराष्ट्र :-४१४००१	२९.०५.२०२१ रोजीस रु. ४८४४१७/- (रुपये चार लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे सतरा मात्र)	१८-मे-२२	५६	(कर्ज कोड क्र. ००००३५५३)/ अहमदनार शाखा ), सुहास विजय दिलेकर (कर्जदार) ज्योती सुहास दिलेकर (सह कर्जदार)	आरएव क्र. ०५, प्लॉट क्र. ४८+५२/५, सिद्धिविनायक पार्क २, क्रमांक २६, क्र. मोबाईल टॉबर, एकनाथ नगर, केडगाव, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००५	२१.१०.२०२१ रोजीस रु. ३३०३७० /- (रुपये तीन लाख तीस हजार तीनशे सत्तर मात्र)	१८-मे-२२
રપ	(सह-कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००१५९६)/ अहमदनगर शाखा ), भारत बबन जाधव (कर्जदार) दिपाली भरत जाधव	आरएच क्र. ४, प्लॉट क्र. ०४, सब्हें क्र. ८१(३/१) ११ई, शान नगरी (साई सृष्टी), चांदेगब्हाण रोड, जेऊर पाटोदा, कोपरगाव, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र: ४२३६०४	२९.०५.२०२१ रोजीस रु. २८४७६३/- (स्पथे दोन लाख चौऱ्याऍशी हजार सातशे त्रेसष्ट मात्र)	१९-मे-२२	40	(कर्ज कोड क्र. ००००२०९२ )/ अहमदनगर शाखा ), विजय उका मितापारा (कर्जदार) अंजू विजय मितापारा (सह-कर्जदार)	प्लॉट क्र. १, सर्व्हें क्र. २१४डी, दुधसागर सोसायटी, गणेश चौक, गणपती मंदिराजवळ, केडगाव, अहमदनगर. अहमदनगर महाराष्ट्र: - ४१ ४००१	२२.११.२०२१ रोजीस रु. ४८७९७९ /- (रुपये चार लाख सत्याऐंशी हजार नऊशे एकोणऐंशी मात्र)	१९-मे-२२
२६	(सह कर्जदार) (कर्ज कोड क्र. ००००२८७७)/ अहमदमार शाखा), अरुण बाबुराव पवार (कर्जदार) जयश्री अरुण पवार (सह कर्जदार)	रो हाउस क्र.३, साई श्रद्धा रो हाऊस फेज १, प्लॉट क्र. ९८, सर्ल्हे क्र. २१५/१/२१६/१ महेश नगर, डोके शाळेजवळ, भिगार, अहमदनगर अहमदनगर महाराष्ट्र:-४१ ४००१	२९.०५.२०२१ रोजीस रु. ५४२३५१/- (रुपये पाच लाख बेचाळीस हजार तीनशे एकावत्र मात्र)	१९-मे-२२	40	(कर्ज कोड क्र. ००००४५८०)/ अहमदनगर शाखा ), संजय मुरलीधर लोलगे (कर्जदार) आशा संजय लोलगे (सह-कर्जदार)	पलंट क्र. १०४, १ ला मजला, एक्स्ट्रीम एलिट, पी.क्र. २७ ते ४२/ ४+१०, सब्हें क्र. ४३/३, गुरुकुल स्कुल जवळ, तपोवन, बुरहानगर रोड, अहमदनगर. अहमदनगर महाराष्ट्र – ४१४००३	१८.१२.२०२१ रोजीस रु. १७२०६६७ /- (रुपये सतरा लाख वीस हजार सहाशे सदुसष्ट मात्र)	१८-मे-२२
२७	जन्म वचार (सह फ्रजदार) (कर्ज कोड क्र. ०००४७७६)/ अहमद्रनगर शाखा ), समाधान शिवाजी पाटील (कर्जदार) यशोदा ज्ञानेश्वर शिंदे (सह कर्जदार)	फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, ओवी अपार्टमेंट, न्यू सब्हें क्र. ९५/४/१, अमरदीप पेट्रोल पंपामागे, शिवाजी नगर, चेतना कॉलनी, नव नागापूर, अहमदनगर अहमदनगर	रकायन नाम) २९.०५.२०२१ रोजीस रु. ६५४७२५/- (रुपये सहा लाख चौपन्न हजार सातशे पंचवीस मात्र)	१९-मे-२२	५१	(कर्ज कोड क्र. ००००२७१३)/ अहमदनगर शाखा), अर्जुन भीमाजी आगाशे (कर्जदार) सुनीता अर्जुन आगाशे (सह-कर्जदार)	रो हाऊम क्र. २८, प्लॉट क्र. ६३, मयुर सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित फेज २, नवीन क्रमांक. ९२/२वी१, डांगट माला नागापूर, अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्र:- ४१४९११	१८.०१ .२०२२ रोजीस रु. ६८६५८८ /- (स्पये सहा लाख श्रद्धाऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मात्र)	१९-मे-२२
२८	(कर्ज कोड क्र. ००००३७२७)/ अहमदनगर शाखा ), निलावती बापू सपट (कर्जदार) राहुल बापू सपट (सह-कर्जदार)	महाराष्ट्र :- ४१४००१ एलॉट क्र.२३, सर्व्हें क्र. २७६/२, इंद्रपस्थ कॉलनी बनेश्वर रोड, नगरदेवळे, बुरहान नगर देवी जवळ, अहमदनगर अहमदनगर महाराष्ट्र:-४१४००१	२९.०५.२०२१ रोजीस रु. १३७४७६/ – (रुपये एक लाख सदतीस हजार चारशे शहात्तर मात्र)	१९-मे-२२		क : २४.०५.२०२२ ण: मुंबई	<u> </u>	 सही/-(प्राधिकृ पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फ ाण हाऊसिंग फायनान्स कॉपॉरेशन लिमि	<b>हायनान्स</b> लि.
						<u>.                                    </u>	Ø-1.14.a	_	,